

प्रति,

मा. सचिव,  
विधी व न्याय विभाग,  
कक्ष—दोन—अ, मंत्रालय,  
मुंबई — ४०० ०३२

विषय :— नागरीकांची सनद तयार करून प्रसिद्ध करणेबाबत

संदर्भ :— आपले पत्र क्र.संकीर्ण २०१०/२०७/प्र.क्र१२९,  
२ अ/दिनांक १ डिसेंबर, २०११

महोदय,

उपरोक्त विषय व संदर्भासि अनसरून आपणास सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई कायलियाची माहिती "नागरीकांची सनद" तयार करून पाठविण्यात येत आहे.

सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई कायलियाची स्थापना दिनांक १ सप्टेंबर, १९५१ रोजी झाली.

सदर कायलिय विधी व न्याय विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. फौजदारी प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी सदर कायलियाची निर्मिती झाली आहे. आज दिनांकास एकूण २४ अतिरिक्त सरकारी अभियोक्ते कार्यरत आहेत.

सदर कायलियात एकूण १५ मंजूर पदे आहे व त्याची वर्गवारी ही पुढीलप्रमाणे आहे.

#### वर्ग — तीन

- |                        |   |         |
|------------------------|---|---------|
| १) अधिक्षक             | — | एक पद   |
| २) लिपिक               | — | तीन पदे |
| ३) लिपिक—टंकलेखक       | — | चार पदे |
| ४) उच्च श्रेणी लघुलेखक | — | एक पद   |

#### वर्ग — चार

- |          |   |         |
|----------|---|---------|
| १) दातरी | — | एक पद   |
| २) नाईक  | — | एक पद   |
| ३) शिपाई | — | चार पदे |

उपरोक्त संवर्ग तीन व चार मधील पदांचे कार्यमापन हे पुढीप्रमाणे आहे.  
लिपिकाची दोन पदे रिक्त असल्यामुळे लिपिकाचे काम हे  
लिपिक—टंकलेखकाकडून करवून घेण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांची कार्ये :—

१) अधिकारी :

- अ) सर्वसाधारणाणे विशेष पत्रव्यवहार पाहणे, तसेच रोखीच्या पुस्तकात जमाखचीची नोंद घेणे.
- ब) कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे धनादेश, आकस्मिक खचाचे धनादेश, सरकारी अभियोक्ता, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, विशेष सरकारी अभियोक्ता याच्या व्यावसायिक फीचे धनादेश अधिदान व लेखा कायलियाकडून आल्यानंतर रोखीच्या पुस्तकात वेळच्यावेळी नोंदी घेवून सरकारी अभियोक्ता यांची रोखीच्या पुस्तकावर स्वाक्षरी घेणे.
- क) फौजदारी खटले सत्र न्यायालय, मुंबई यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर खटल्याची नोंद गेस्टरमध्ये घेणे व संबंधित खटल्याचे कागदात्रे या कायलियाकडे पाठविण्याकरीता संबंधित पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करणे.
- ड) फौजदारी खटल्यांचा निकाल लागल्यानंतर संबंधित खटल्यांच्या निकालाच्या साक्षाकित प्रतीकरीता प्रबंधक, सत्र न्यायालय, मुंबई यांच्याकडे पत्र व्यवहार करणे.
- इ) मंत्रालयीन पत्रव्यवहार पहाणे.
- प) कायलियातील कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
- फ) कायलियातील देखभाल संबंधीची सर्व कामे करणे जसे टयुबलाईट, दुरध्वनी, नव्ह, स्वच्छतागृह, दरवाजे, खिडक्या इत्यादी सर्व दुरुस्त करून घेणे.
- भ) जडवस्तू संग्रहालय नोंदवहीत कायलियातील सर्व जडवस्तूंची नोंद ठेवणे व ते अदययावत ठेवणे.
- म) हजेरीपट ठेवणे.

२) लिपिक :

(सदरचे पद रिक्त असून त्या पदाचे काम हे सध्या लिपिक—टंकलेखकाकडून करून घेण्यात येत आहे)

- अ) कायलियातील कर्मचाऱ्यांची मासिक वेतन देयके बनविणे.

- ब) कार्यालयीन कर्मचाऱ्यांची भविष्य निवाहि निधीविषयक देयके बनविणे.
- क) सरकारी अभियोकता, अतिरिक्त सरकारी अभियोकता तसेच विशेष सरकारी अभियोकता यांना वेळावेळी लागणाऱ्या कायदेविषयक पुस्तकांची देयके बनविणे.
- ड) कार्यालयीन दुरव्वनी तसेच झेरॉक्स देयक बनविणे.
- इ) कर्मचाऱ्याच्या प्रवास भत्त्याची देयके बनविणे.
- ई) वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निवाहि निधीचा हिशोब ठेवून त्यांचे त्रैमासिक तसेच वार्षिक विवरणपत्र संबंधिताना पाठविणे.
- फ) निवृत्त होणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे पेन्शन पेपर्स तयार करणे.
- ज) कार्यालयीन कर्मचाऱ्यांची हायकोर्ट सोसायटीत भरावयाची रक्कम वेगळी काढून त्याचा योग्यवेळी भरणा करणे तसेच त्याचा तपशिल ठेवणे.
- त) कर्मचाऱ्यांची पोस्टात भरावयाची आरडी रक्कम कर्मचाऱ्याच्या वेतनातून वेगळी काढून त्याचे विवरणपत्र तयार करणे व त्याचा भरणा योग्य वेळी पोस्टात करणे.
- थ) संबंधित कर्मचाऱ्यांचे विमा योजनेच्या रकमा संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनातून वजा कन त्याचे विवरणपत्र तयार करणे.
- द) कार्यालयीन अंदाजपत्रक तयार करणे व नस्ती अदयावत ठेवणे.
- ध) सर्व प्रकारच्या नोंद वहया उदा. बिल नोंद वही, आकस्मिक खर्चाची नोंदवही ठेवणे.
- न) चेकबुकांची नोंद ठेवणे.
- य) खर्चमेळ्याचे काम करणे.
- र) गट विमा योजना नोंदवही अदयावत ठेवणे.
- ल) कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकातील नोंदी तपासणे.

### ३) लिपिक :

(सदरचे पद रिक्त असून त्या पदाचे काम हे सध्या लिपिक—टंकलेखकाकडून करून घेण्यात येत आहे)

- अ) आवक जावक, कार्यालयातील कायदे विषयक पुस्तकांची नोंद ठेवणे, तसेच वेळोवेळी अभियोकत्यांच्या मागणीप्रमाणे पुस्तक पुरविणे.
- ब) शासकीय टपाल तिकिटाचा लेखा ठेवणे, शासकीय पत्राचा बटवडा करणे.

### लिपिक :

- अ) सरकारी अभियोक्ता, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तसेच विशेष सरकारी अभियोक्ता यांची व्यावसायिक फीच्या संबंधातील देयके तयार करणे.
- ब) फी देयक नोंदवही ठेवणे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, तसेच विशेष सरकारी अभियोक्ता यांच्या व्यावसायिक फीच्या धनादेशांचे वाटप करणे.
- क) अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, तसेच विशेष सरकारी अभियोक्ता याना आयकर विवरणपत्र तयार करून देणे.

### लिपिक—टंकलेखक :

- म) न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे सरकारी अभियोक्त्यांमार्फत न्यायालयांना पुरविणे, तसेच न्यायालयीन प्रकरणांची माहिती, तारखा संबंधित पोलीस ठाण्यांना दुरध्वनीमार्फत कळविणे, दिवसाला कमीत कमी ५० — ६० जामिन अर्ज, सकिर्ण अर्ज, उजळणी अर्ज, आक्लान याचिका, अपील त्याचप्रमाणे तत्संबंधात आयत्यावेळी एखादे पत्र न्यायालयास अभियोक्त्यांच्या मार्फत पाठविणे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे रजांचे संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात नोंद घेणे.

### लिपिक—टंकलेखक :

- १) सन १९८५ पासून नारकोटीक कायदा अस्तित्वात आल्यापासून या कामलियात संबंधीतप्रकरणांच्या कामात लक्षणीय वाढ झालेली आहे. सध्या ५ न्यायालयात नारकोटीक खटले चालविले जातातत्र सदर खटल्यातील चार्जेस टंकलिखित करणे तसेच संपलेल्या खटल्यासंदर्भात प्रबंधक, सत्र न्यायालय, मुंबई यांना साक्षाकित प्रतीक्षाठी अर्ज करणे.
- या टंकलेखकाला एकूण एक आरोपपत्र तसेच समन्वेस आणि एखादया खटल्यातील एखादा पोलीस अधिकारी वा साक्षीदार गैरहजर रहात असल्यास त्याला पाठविण्यात येणारी पत्रे टंकलिखित करावी लागतात. त्याप्रमाणे मगाठी टंकलेखनाचे काम करावे लागते.

### लिपिक—टंकलेखक :

या लिपिक — टंकलेखकाला कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची देयके टंकलिखित करावी लागतात. तसेच या टंकलेखकाला

कायर्लियातील सर्व प्रकारची देयके टंकलिखित करावी लागतात. या टंकलेखकास एकूण २४ सरकारी अभियोक्त्यांनी देयके टंकलिखित करावी लागतात. आस्थापना व लेखा प्रशासकीय कामकाजासंबंधीचे पत्र व्यवहार व विवरणपत्र इत्यादी कामे करावी लागतात. सदर लिपिक – टंकलेखक सर्व संगणकीय कामे करतात.

#### ८) लिपिक–टंकलेखक :

- अ) न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे संबंधित सरकारी अभियोक्त्यांमार्फत न्यायालयाला पुरवणे, तसेच न्यायालयिन प्रकरणांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याना दुरघ्वनीमार्फत कळविणे. दिवसाला कमीत कमी ५०—६० जामिन अर्ज, सकिंण अर्ज, उजळणी अर्ज, आक्षान याचिका, अपिल त्याचप्रमाणे तत्संबंधात आयत्यावेळी एखादे पत्र न्यायालयास अभियोक्त्यांमार्फत पाठविणे. या टंकलेखकाला एकूण एक आगोपपत्र तसेच समन्वेस आणि एखादया खटल्यातील एखादा पोलीस अधिकारी वा साक्षीदार गैरहजर रहत असल्यास त्याला पाठविण्यात येणारी पत्रे टंकलिखित करावी लागतात. त्याचप्रमाणे मराठी टंकलेखनाचेही काम करावे लागते. तसेच अंतिम निकालाच्या प्रमाणित प्रती करीता अर्ज करणे.

#### ९) उच्चश्रेणी लघुलेखक :

- अ) उच्चश्रेणी लघुलेखकाचे या कायर्लियात एकच पद असून त्यास सरकारी अभियोक्ता, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तसेच विशेष सरकारी अभियोक्ता असे एकूण २४ अभियोक्त्यांचे अपिल, रिक्वीजन याबाबत डिक्टेशन घ्यावे लागते.
- ब) सत्र न्यायालयातील खटले संपल्यानंतर त्याबाबत अपिल करावयाचे असल्यास सरकारी अभियोक्त्यांचे डिक्टेशन घेणे व त्याबाबत मंत्रालयीन पत्रव्यवहार करणे.

*Debonay Kulkarni*  
सरकारी अभियोक्ता,  
बृहन्मुंबई

## वर्ग — चार

**फाईलर (एक पद) :** या पदाची निर्मिती १९७४ साली झाली. सत्र न्यायालयातील निकाली खटले व्यवस्थित ठेवणे व त्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस ते काढून देणे. एनडीपीएस खटले संपल्यावर ते व्यवस्थित नंबरप्रमाणे लावणे, कायर्लियातील फाईल्स व्यवस्थितपणे ठेवणे, स्थळप्रत संबंधित फाईल्समध्ये लावणे. जसुर वाटल्यास संबंधित कर्मचाऱ्यास फाईल देणे. एखादया पत्राची संदर्भासाठी जसुर वाटल्यास त्या फाईलमधून पत्र दाखविणे. तसेच २४ अतिरिक्त सरकारी अभियोक्ते, मुख्य सरकारी अभियोक्ता यांची दर महिना बनविलेली देयके फाईलमध्ये व्यवस्थित लावणे इत्यादी काम फाईलरला करावी लागतात.

**नाईक (एक पद) :** जामिन अजर्साठी सरकारी अभियोक्त्यांना निरनिराळ्या न्यायालयात जावे लागते. वेगवेगळ्या न्यायालयात जामिन अजन्मि खटले स्थावे लागतात अशावेळी मुख्य सरकारी अभियोक्ता यांचेबरोबर खटले काढून देण्यासाठी खटले घेऊन जाण्यासाठी तसेच परत आणण्यासाठी नाईक पदावरचा कर्मचारी त्यांच्या बरोबर असतो. अटकपुर्व जामिन अजाचा बोर्ड काढणे, मुख्य सरकारी अभियोक्ता यांची बेल अटेंड करणे व इतर वर्ग —४ च्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे. त्यांच्याकडून कायर्लियीन कामे करून घेणे इत्यादी कामे नाईक पदावरच्या व्यक्तीकडून करून घेण्यात येतात.

## चपगशी (एकूण चार पदे) :

**एक )** अधिदान व लेखा कायर्लिय, चर्चीट येथे असल्याने सर्व देयके तसेच सरकारी अभियोक्ता व विशेष सरकारी अभियोक्ता यांची देयके चर्चीट येथील कायर्लियात दयावी लागतात. देयके देणे, धनादेश आणणे तसेच इतर पत्रव्यवहार पोहचविणे, आणणे इत्यादी कामे करावी लागतात, ज्यादिवशी अधिदान व लेखा कायर्लियात काम नसेल त्या दिवशी त्या कर्मचाऱ्यांकडून कायर्लियीन काम करून घेतले जाते.

**दोन )** कायर्लियातील टपाल मंत्रालयीन विभाग, पोलीस आयुक्त, पोलीस अभियोक्ता, सरकारी अभियोग संचालनालय, उच्च न्यायालय इत्यादी ठिकाणी पोहचविणे. सदर पत्रव्यवहार न्यायालयाशी संबंधित असल्याने वेळच्यावेळी पोहचविणे जरुरी असते. सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात येणारी जामिन अर्जाऱ्या प्रती व अर्जी वेगळे काढून त्यावर स्टॅप्प मारणे व ती पोहोचविणे हे काम

रोजच्या रोज व वेळच्यावेळी या कर्मचाऱ्याकडून सागितलेली कायरालियीन कामे करून घेतली जातात.

तीन ) प्रबंधक, सत्र न्यायालय (अपिलेट साईड) यांच्याकडून बोर्ड आणून दुसऱ्या दिवसाच्या बोर्डावर लागलेली अपिले व रिहीजन वेगवेगळी काढून विशेष अभियोक्त्यांना वाचण्यासाठी देणे व न्यायालयात घेऊन जाणे, काम संपल्यावर न्यायालयात परत आणणे व तारखेप्रमाणे लावून ठेवणे. जामिन अर्ज त्या पोलीस ठाण्याचा असेल त्या पोलीस ठाण्याचा पोलीस अधिकारी गैरहजर असेल तर संबंधित कर्मचाऱ्यास पत्र व्यवहारासाठी ब्रीफ देणे व परत ती व्यवस्थित लावून ठेवणे. अभियोक्त्यांना कायदयाची पुस्तके पुरविणे तसेच वर्ग — ३ कर्मचाऱ्यांनी सागितलेली इतर सर्व कायरालियीन कामे करणे.

चार ) सत्र न्यायालयात जामिन न्यायालयाव्यतिरिक्त, एनडीपीएस व सत्र न्यायालयील खटल्यासाठी ३० ते ३८ न्यायालयामध्ये काम चालू असते त्या न्यायालयात खटले पुरविणे, निरनिराळया गठठयामधून १९८५ सालापासून बोर्डावर लागलेले खटले वेगळे काढून ते अभियोक्त्यांना पुरविणे. कायरालियीन कामासाठी संबंधित न्यायालयात जावून त्या अभियोक्त्यांना कायरालियात बोलाविणे, अभियोक्त्याची कायरालियीन कामे करणे, त्याना समन्स पत्र नेऊन देणे इत्यादी.

*Mehar*  
सरकारी अभियोक्ता,  
वृहन्मुंबई

## सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई कायर्लियाची आदेशभिमुखता

मुंबई परीसगत फौजदारी स्वरूपाचे जेवढे गुन्हे घडतात व जे सत्र न्यायालय, मुंबई येथे वर्ग केले जातात त्या प्रत्येक फौजदारी प्रकरणात सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई कायर्लियाचे वतीने स्वतः सरकारी अभियोक्ता व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई हे महाराष्ट्र शासनाचे वतीने तात्काळ बाजू मांडत असतात व कर्तव्यकठोरतेने आपले कर्तव्य बजावित असतात.

फौजदारी प्रकरणात महाराष्ट्र शासनाची सत्र न्यायालय, बृहन्मुंबई येथे ठामपणे बाजू मांडत असताना मंत्रालयातील विधी व न्याय विभागाचे आदेशानुसार स्थित्यंतरे होत असतात. त्यामुळे गोपनीयता ही आदेशांतर्गत असते त्यामुळे प्रकरणातील तकारदारांच्या व्यतिरिक्त सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई कायर्लियाचा कोणत्याही व्यक्तीनुसूप संबंध येत नाही.

सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई कायर्लियाची कर्मचाऱ्यांची संख्या तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांची संख्या आणि वाढीव कामाचा अधिभार लक्षात घेता सदर कायर्लिय अधिक वेगाने कायाभिमुख होण्यासाठी अधिक कर्मचारी वर्गाची तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांची सरकारी अभियोक्ता, बृहन्मुंबई कायर्लियास वाढीव कामाचा निपटारा करण्यासाठी अतिशय आवश्यकता आहे.

*Mehar*  
सरकारी अभियोक्ता,  
बृहन्मुंबई